

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती  
नियमन) अधिनियम १९९६ तसेच इमारत व इतर  
बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम १९९८ अंतर्गत  
उपकर वसूल करण्याबाबतची कार्यपध्दती

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : बीसीए २००७/प्र.क्र. ७८८/कामगार ७-अ


मंत्रालय मुंबई- ३२.

दिनांक : २८ सप्टेंबर, २०१०

वाचा :- शासन परिपत्रक क्रमांक : बीसीए २००७/प्र.क्र. ७८८/कामगार ७-अ, दिनांक २६.१०.२००९

उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन शासन परिपत्रकाबरोबर इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर वसूल करण्याबाबतची कार्यपध्दती प्रसारीत करण्यात आली आहे. त्यात प्रत्येक टप्प्यावर युनिक क्रमांक देण्यात आले आहेत. व ते संबंधितांनी त्या/त्या टप्प्यावर नमूद करावयाचे आहेत. या प्रपत्रातील काही तालुक्यांच्या नांवात झालेला बदल सुधारीत करण्यात आला असून तो पुढिलप्रमाणे वाचावा.

अनु.क्रमांक	तालुक्याचे नांव	ऐवजी	तालुक्याचे सुधारीत नांव
जिल्हा	अहमदनगर		
९४	राहता		रहाता
जिल्हा	सांगली		
१३७	कवळे महाकाळ		कवठे महाकाळ
जिल्हा	कोल्हापूर		
१६१	बावडा		गगनबावडा
१६२	शाहूरवाडी		शाहूवाडी
जिल्हा	उस्मानाबाद		
२२२	उमरगांव		उमरगा
२२८	बाशी		वाशी
जिल्हा	लातूर		
२३६	देवगी		देवणी
२३७	शिरूर (अनंतरपाळ)		शिरूर (अनंतपाळ)
जिल्हा	बुलढाणा		
२४५	जळगांव		जामोद
जिल्हा	अमरावती		
२७५	अंजनगांव		अंजनगांव(सुर्जी)
जिल्हा	नागपूर		
३०३	नागपूर		नागपूर ग्रामीण
३१२	परासिवनी		पारशिवनी
जिल्हा	चंद्रपूर		
३४०	सिंदवाही		सिंदेवाही



(डॉ. कविता गुप्ता)

सचिव कामगार

प्रत-

मा.राज्यपाल यांचे सचिव,  
 मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
 मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,  
 मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,  
 मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,  
 मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,  
 अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.

(मंत्रालयीन सर्व विभागांकडून हा शासन निर्णय त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व सार्वजनिक

उपक्रमांच्या निदर्शनास आणण्यात यावा.)

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग,

सर्व विभागीय आयुक्त,

कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा,

सर्व महानगरपालिका आयुक्त,

सर्व शहरविकास अधिकारी, पंचायत समिती,

सर्व मुख्याधिकारी, नगर परिषदा,

सर्व नोंदणी अधिकारी,

कक्ष अधिकारी (प्रशासन-२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांना सदर शासन निर्णय वेबसाईटवर टाकण्याच्या  
 विनंतीसह अग्रेषित.

-----

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम १९९६ तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम १९९८ अंतर्गत उपकर वसूल करण्याबाबतची कार्यपध्दती

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

शासन पत्रक क्रमांक : बीसीए २००७/प्र.क्र. ७५/कामगार ७-अ

मंत्रालय मुंबई- ३२.


दिनांक : २८ सप्टेंबर, २०१०

वाचा :- शासन परिपत्रक क्रमांक : बीसीए २००७/प्र.क्र. ७५/कामगार ७-अ, दिनांक २६.१०.२००९

पुरक पत्रक

उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर वसूल करण्याबाबतची कार्यपध्दती प्रसारीत करण्यात आली आहे. त्यात प्रत्येक टप्प्यावर युनिक क्रमांक देण्यात आले आहेत. व ते संबंधितांनी त्या/त्या टप्प्यावर नमूद करावयाचे आहेत. या युनिक कोड संदर्भात वापरावयाचे जिल्हा कोड, तालुका कोड, निर्धारण अधिकारी प्रकार कोड दिनांक २६.१०.२००९ रोजीच्या परिपत्रकासोबतच्या प्रपत्र अ मध्ये दर्शविण्यात आले आहेत. त्यामध्ये पुढिल कोड क्रमांक समाविष्ट करण्यात येत आहेत.

युनिक कोड संदर्भात वापरावयाचे जिल्हा कोड		
३५	मुंबई उपनगर वांद्रे	३५
युनिक कोड संदर्भात वापरावयाचे तालुका		
अनु.क्रमांक	तालुक्याचे नाव	तालुका कोड
	जिल्हा अकोला	
३६०	मुर्तिजापूर	३६०
३६१	बाळापूर	३६१
	जिल्हा वाशिम	
३६२	वाशिम	३६२
३६३	मालेगांव	३६३
३६४	रिसोड	३६४
३६५	मंगरूळपीर	३६५
३६६	मानोरा	३६६
३६७	कारंजा	३६७
३५	मुंबई उपनगर वांद्रे	
३६८	अंधेरी	३६८
३६९	बोरीवली	३६९
३७०	कुर्ला	३७०



(डॉ. कविता गुप्ता)

सचिव कामगार

प्रत-

मा.राज्यपाल यांचे सचिव,

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,

मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,

मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,

अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.

(मंत्रालयीन सर्व विभागांकडून हा शासन निर्णय त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व सांबंजनिक

उपक्रमांच्या निदर्शनास आणण्यात यावा.)

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग,

सर्व विभागीय आयुक्त,

कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा,

सर्व महानगरपालिका आयुक्त,

सर्व घटविकास अधिकारी, पंचायत समिती,

सर्व मुख्याधिकारी, नगर परिषदा,

सर्व नोंदणी अधिकारी,

कक्ष अधिकारी (प्रशासन-२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांना सदर शासन निर्णय वेबसाईटवर टाकण्याच्या

विनंतीसह अग्रेषित.

-----